

२०२३-२४ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले  
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार.

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन निर्णय क्रमांक :- पीटीसी-२०२४/प्र.क्र.४७/टीएनटी-४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- ११ ऑक्टोबर, २०२४

- संदर्भ:-** १) शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र क्र.शिसं/राशिपु/२०२४/  
अ-२/विद्याशाखा/ ४८६८ ,दिनांक ४.९.२०२४  
२) शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र क्र.शिसं/राशिपु/२०२३-  
२४/ए-२/विद्या शाखा/४८७९, दिनांक ०४.९.२०२४

**प्रस्तावना :-**

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.

परंतू काही प्रवर्गामध्ये शिक्षकांना समान गुण प्राप्त होतात. त्यामुळे समान गुण प्राप्त होऊनही किंबहुना गुणांकन/योगदान तितकेच असूनही संबंधित प्रवर्गात पुरस्कारार्थी शिक्षकांची संख्या निश्चित असल्यामुळे काही उमेदवारांना/शिक्षकांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागते. अशा गुणवान शिक्षकांचाही गुणगौरव झाल्यास नाउमेद न होता आणखी प्रेरित होऊन योगदान देऊ शकतील. त्यानुसार पुरस्कार प्राप्त गुणवत्ता असलेला व योगदान असलेल्या अधिकचे दोन शिक्षकांचा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

**शासन निर्णय:-**

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार राज्य निवड समिती अध्यक्ष तथा आयुक्त (शिक्षण) यांनी केलेल्या शिफारशीनुसार अपवादात्मक परिस्थितीत एक विशेष बाब म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर खालील शिक्षकांची तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३-२४ साठी राज्य निवड समिती अध्यक्ष तथा आयुक्त (शिक्षण) यांनी शिफारस केलेल्या अधिकचे (०२) शिक्षक पुरस्कार नावे				
अ.क्र.	शिक्षकाचे नाव	पदनाम	शाळेचे नाव व पत्ता	जिल्हा
१	श्री. रविंद्र पोपट पाटील.	सहाय्यक शिक्षक	म.न.पा. संतकक्कया मार्ग हिंदी शाळा क्र.०२ धारावी मुंबई दक्षिण, मुंबई	मुंबई
२	श्री. प्रदिप माधवराव बिबटे	सहाय्यक शिक्षक	विनायकराव देशमुख हायस्कूल, शांतीनगर, नागपूर	नागपूर

४. सदर सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारास दिनांक ४ सप्टेबर, २०१४ च्या शासन निर्णयानुसार ठोक रक्कम देण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४१०११३४३०५९७२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम भवन, मर्झबान रोड, मुंबई
- ३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक / प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
- ४) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे .
- ५) संचालक (महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ(बालभारती) ,पुणे.
- ६) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे .
- ७) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
- ८) सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक) /सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, मुंबई.
- ९) आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.
- १०) राज्य मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य स्काऊट्स आणि गाईड्स, ७९एफ रोड, मरिन लाईन्स, मुंबई- ०२
- ११) सर्व जिल्हाधिकारी / सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १२) संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
- १३) संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना राज्यातील वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी तसेच दूरदर्शन व आकाशवाणी या माध्यमाद्वारे प्रसिद्धीसाठी अग्रेषित.
- १४) पुरस्कार विजेते शिक्षक, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत.

प्रत माहितीस्तव अग्रेषित,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मा. मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई .
- ३) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मा.उप मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री, शालेय शिक्षण, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
- ६) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व माननीय विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य
- ८) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग/नियोजन विभाग/ग्राम विकास
- ९) विभाग/आदिवासी विकास/यांचे स्वीय सहाय्यक , मंत्रालय, मुंबई.
- १०) निवड नस्ती, कार्यासन टीएनटी-४